

8th July 2020

To Listing Department The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400051 Symbol: TRENT	To Listing Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400001 Scrip Code: 500251
---	---

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.


Dear Sirs,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose copies of newspaper advertisement published in Business Standard (English), Free Press Journal (English) and Navshakti (Marathi), on 8th July 2020, relating to the 68th Annual General Meeting that will be held on Thursday, 6th August 2020 at 3.00 p.m. IST.

Copies of the aforesaid advertisements shall also be placed on the Company's website at www.westside.com.

This is for your information and record.

Thanking you,
Yours faithfully,
For Trent Limited



M. M. Surti
Company Secretary

Encl.: as above

cc:

1. National Securities Depository Limited
2. Central Depository Services (India) Limited
3. TSR Darashaw Consultants Private Limited

REGISTERED OFFICE : BOMBAY HOUSE, 24, HOMI MODY STREET, MUMBAI - 400 001. TEL.: (91-22) 6665 8282 FAX : (91-22) 2204 2081

CORPORATE OFFICE : TRENT HOUSE, G-BLOCK, PLOT NO. C-60, BESIDE CITI BANK, BANDRA-KURLA COMPLEX, BANDRA (EAST), MUMBAI - 400 051. TEL.: (91-22) 6700 9000 FAX : (91-22) 6700 8100

Email id - mywestside@trent-tata.com Website - www.westside.com CIN - L24240MH1952PLC008951

TRENT LIMITED

Corporate Identity No.: L24240MH1952PLC008951;

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400 001;

Corporate Office: Trent House, G Block, Plot No. C-60, Besides Citi Bank,
Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051; Tel: (91-22) 6700 8090;E-mail: investorrelations@trent-tata.com; Website: www.westside.com**NOTICE**

This is to inform that in the view of the outbreak of the Covid-19 pandemic, the 68th Annual General Meeting (AGM) of Trent Limited (the Company) will be convened through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and the rules made thereunder, read with General Circulars dated 8th April 2020, 13th April 2020 and 5th May 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular dated 12th May 2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circular).

The 68th AGM of the Members of the Company will be held at 3.00 p.m. (IST) on Thursday, 6th August 2020 through VC/OAVM facility provided by the National Securities Depositories Limited (NSDL) to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. The e-copy of 68th Annual Report of the Company for the Financial Year 2019-20 along with the Notice of the AGM will be available on the website of the Company at www.westside.com, on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and on the websites of the stock exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility ONLY, the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the 68th AGM of the Company in person to ensure compliance with the directives issued by the government authorities with respect to Covid-19. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

The Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar & Transfer Agents (Registrar)/Depository Participants (DPs). As per the MCA Circulars and the SEBI Circular, no physical copies of the Notice of AGM and Annual Report will be sent to any Member. Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below, before 5:00 p.m. (IST) on Thursday, 30th July 2020, for registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and Annual Report electronically and to receive login ID and password for e-voting:

Process to be followed for registration of e-mail address is as follows:

- Visit the link <https://green.tsrdarashaw.com/green/events/login/k>
- Select the company name viz. Trent Limited
- Enter the DP ID & Client ID/Physical Folio Number and PAN details. In the event the PAN details are not available on record for Physical Folio, Member to enter one of the share certificates numbers
- If PAN details are not available in the system, the system will prompt the Member to upload a self-attested copy of the PAN card for updation and authentication
- Enter your e-mail address and mobile number
- The system will then confirm the e-mail address for receiving this AGM Notice

After successful submission of the e-mail address, NSDL will e-mail a copy of the AGM Notice and Annual Report for FY 2019-20 along with the e-voting User ID and Password. In case of any queries, Members may write to csg-unit@tsrdarashaw.com or evoting@nsdl.co.in.

The Company is pleased to provide remote e-voting facility (remote e-voting) of NSDL to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of voting through remote e-voting system during the AGM. Detailed procedure for remote e-voting before the AGM/remote e-voting during the AGM will be provided in the Notice.

Members holding shares in physical form who have not updated their mandate for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means are requested to send a scanned copy of the following details/documents at Csg-KYC@tsrdarashaw.com latest by Saturday, 18th July 2020:

- a signed request letter mentioning your name, folio number, complete address and following details relating to bank account in which the dividend is to be received
 - Name and Branch of Bank and Bank Account type;
 - Bank Account Number and type allotted by your bank after implementation of Core Banking Solutions;
 - 11 digit IFSC Code
- self-attested scanned copy of cancelled cheque bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly;
- self-attested scanned copy of the PAN Card; and
- self-attested scanned copy of any document (such as Aadhaar Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company.

Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with their respective Depository Participants.

In view of the outbreak of Covid-19, in case of non-availability of the bank details of any Member, the Company shall dispatch the dividend warrant/cheque by post to such Member, upon normalisation of postal services and other activities.

Pursuant to the Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of the Members w.e.f. 1st April 2020 and the Company is required to deduct tax at source (TDS) from dividend paid to the Members at prescribed rates in the Income Tax Act, 1961 (the IT Act). In general, to enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and/or update their Residential Status, PAN, Category as per the IT Act with their DPs or in case shares are held in physical form with the Company/Registrar by sending documents through e-mail by Saturday, 18th July 2020. The detailed process of the same is available on the Company's website www.westside.com.

Place : Mumbai
Date : 07th July 2020For Trent Limited
M. M. Surti
Company Secretary

TRENT LIMITED

Corporate Identity No.: L24240MH1952PLC008951;

Registered Office: Bombay House, 24, Horni Mody Street, Mumbai 400 001;

Corporate Office: Trent House, G Block, Plot No. C-60, Besides Citi Bank, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051; Tel: (91-22) 6700 8090;

E-mail: investorrelations@trent-tata.com; Website: www.westsidex.com

NOTICE

This is to inform that in the view of the outbreak of the Covid-19 pandemic, the 68th Annual General Meeting (AGM) of Trent Limited (the Company) will be convened through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and the rules made thereunder, read with General Circulars dated 8th April 2020, 13th April 2020 and 5th May 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular dated 12th May 2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circular).

The 68th AGM of the Members of the Company will be held at 3.00 p.m. (IST) on Thursday, 6th August 2020 through VC/OAVM facility provided by the National Securities Depositories Limited (NSDL) to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. The e-copy of 68th Annual Report of the Company for the Financial Year 2019-20 along with the Notice of the AGM will be available on the website of the Company at www.westsidex.com, on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and on the websites of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility ONLY, the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the 68th AGM of the Company in person to ensure compliance with the directives issued by the government authorities with respect to Covid-19. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

The Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar & Transfer Agents (Registrar/Depository Participants (DPs)). As per the MCA Circulars and the SEBI Circular, no physical copies of the Notice of AGM and Annual Report will be sent to any Member. Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below, before 5:00 p.m. (IST) on Thursday, 30th July 2020, for registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and Annual Report electronically and to receive login ID and password for e-voting:

Process to be followed for registration of e-mail address is as follows:

- Visit the link <https://green.tsrdrashaw.com/green/events/login1k>
- Select the company name viz. Trent Limited
- Enter the DP ID & Client ID/Physical Folio Number and PAN details. In the event the PAN details are not available on record for Physical Folio, Member to enter one of the share certificates numbers
- If PAN details are not available in the system, the system will prompt the Member to upload a self-attested copy of the PAN card for updation and authentication
- Enter your e-mail address and mobile number
- The system will then confirm the e-mail address for receiving this AGM Notice

After successful submission of the e-mail address, NSDL will e-mail a copy of the AGM Notice and Annual Report for FY 2019-20 along with the e-voting User ID and Password. In case of any queries, Members may write to csq-unit@tsrdrashaw.com or evoting@nsdl.co.in.

The Company is pleased to provide remote e-voting facility (remote e-voting) of NSDL to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of voting through remote e-voting system during the AGM. Detailed procedure for remote e-voting before the AGM/remote e-voting during the AGM will be provided in the Notice.

Members holding shares in physical form who have not updated their mandate for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means are requested to send a scanned copy of the following details/documents at Csq-KYC@tsrdrashaw.com latest by Saturday, 18th July 2020:

- a signed request letter mentioning your name, folio number, complete address and following details relating to bank account in which the dividend is to be received
 - Name and Branch of Bank and Bank Account type;
 - Bank Account Number and type allotted by your bank after implementation of Core Banking Solutions;
 - 11 digit IFSC Code.
- self-attested scanned copy of cancelled cheque bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly;
- self-attested scanned copy of the PAN Card; and
- self-attested scanned copy of any document (such as Aadhaar Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company.

Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with their respective Depository Participants.

In view of the outbreak of Covid-19, in case of non-availability of the bank details of any Member, the Company shall dispatch the dividend warrant/cheque by post to such Member, upon normalisation of postal services and other activities. Pursuant to the Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of the Members w.e.f. 1st April 2020 and the Company is required to deduct tax at source (TDS) from dividend paid to the Members at prescribed rates in the Income Tax Act, 1961 (the IT Act). In general, to enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and/or update their Residential Status, PAN, Category as per the IT Act with their DPs or in case shares are held in physical form with the Company/Registrar by sending documents through e-mail by Saturday, 18th July 2020. The detailed process of the same is available on the Company's website www.westsidex.com.

Place : Mumbai
Date : 07th July 2020

For Trent Limited
M. M. Surti
Company Secretary

ट्रेट लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेंटिटी नं. : एन २२४०एमएच१९५२पीएलसी००८९५१.
नोंदणीकृत कार्यालय : जॉने हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई-४०० ००१.
दूर : +९१ ९६७३३३३७७१/९८८२
कॉर्पोरेट कार्यालय : ट्रेड हाऊस, जी ब्लॉक, प्लॉट क्र. सी-६०,
सिटी बँक रोबादी, बाई कुरला संकुल, बाई पूर्व, मुंबई-४०० ०५१.
दूर : (९१-२२) ६७०० ८९०
ई-मेल : investor.relations@trent-tata.com, वेबसाईट : www.westside.com

जाहीर सूचना

यादारे सूचना देण्यात येते की, कोव्हीड-१९ बाबत रोगाच्या उद्रेकात लक्षात घेऊन कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या प्रयोज्य तरतुदी आणि त्या अंतर्गत नमूदलेले नियम महत्वातना निगम व्यवहार मंत्रालयने जारी केलेली दिशांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ५ मे, २०२० ची जमलत सधुर्तुलरं (एएमए सधुर्तुलरं) आणि सिस्टीमटीव अँड एक्सचेंज ऑफ इंडिया ने जारी केलेल्या दिशांक १३ मे, २०२० च्या सधुर्तुलरं (सेटी सधुर्तुलरं) च्या अनुपालनत ट्रेट लिमिटेड (कंपनी)ची ६८ वी वार्षिक वरसाधारण सभ (एजीएम) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीबी)/अड्ड ऑडिओ-व्हिड्युअल निगम (ओएव्हीएम) मार्फत नोलावण्यात आली आहे.

एजीएम निवडणुका सूचनेत मादलेले कामकाज करण्याकरीत कंपनीच्या वसभसदृतीची ६८ वी एजीएम गुसवार, ६ अगस्ट, २०२० रोजी दु. ३.०० वा. (भा.प्र.वे.) नमनत सिस्टीमटीव डिजिटलीट व लिमिटेड (एएएसडीएल) ने पुलवलेल्या व्हीबी/ओएव्हीएम सुविधेमार्फत होइत. एजीएमच्या सूचनेसस आर्थिक वर्ष २०१९-२० माठी कंपनीच्या ६८ व्या वार्षिक अहवालाची ई-कॉपी कंपनीची वेबसाईट www.westside.com वर, एएएसडीएलची वेबसाईट www.evoting.nadi.com वर आणि स्टॉक एक्सचेंजेच्या वेबसाईटस www.nseindia.com आणि www.bseindia.com वर उपलब्ध असेल. सभासद केवळ व्हीबी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएमला इजर राहून सहभागी होऊ शकतान, ज्याचे तपशील एजीएमच्या सूचनेत कंपनीकडून पुलवण्यात आले आहेत. त्यासुसार, कृपया ध्यानात ठेवावे की, कोव्हीड-१९ च्या संबंधात शासकीय प्रधिकरणाने जारी केलेल्या निदेशांचे पालन करणे सुनिश्चित करण्याकरीत ल्यकीत: कंपनीच्या ६८ व्या एजीएम मध्ये इजर होउन सहभागी होण्याची तरतुद केलेली नाही. व्हीबी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला इजर राहण्याच्या सभासदुंना अधिनियमच्या कलम १०३ अन्वये गषसंख्या पुर्वतिसाठी मोनते जाईत.

वार्षिक अहवाल २०१९-२० सह एजीएमची सूचना त्या सभासदुंना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली जाईत ज्यांनी त्यांचे ई-मेल अँड्रेसस कंपनी/रजिस्ट्रार अँड ट्रान्स्कर एन्टंस्ट (रजिस्ट्रार)/डिजिटलीट पॉर्टिसिंपरंस्ट (टीपीव) कडे नोंदवले आहेत.

एएमए सधुर्तुलरं आणि सेटी सधुर्तुलरं प्रमाणे कोणत्याही सभासदुंना एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती पाठवण्यात याणार नाहीत. ज्या सभासदुंनी अनुपलवत त्यांचे ई-मेल अँड्रेसस नोंदवले नसतील त्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी आणि ई-व्हॉटिंग साठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल अँड्रेसस नोंदविण्यासाठी कृपया गुसवार, ३० जुलै, २०२० रोजी सं. ५.०० वा. (भा.प्र.वे.) पुर्वी खालील प्रक्रिया अनुसरवी.
ई-मेल अँड्रेसस नोंदवण्यासाठी अनुसाराची प्रक्रिया खालीलप्रमाणे :

- ए) द्या लिंक ला भेट द्या - <https://green.tatadirectashwa.com/green/events/login/ix>
- बी) कंपनीचे नाव निवडा म्हणजे ट्रेट लिमिटेड
- सी) होपी आयडी व कलपंड आयडी/पिजीकल फोल्डओ क्रमांक आणि पिन तपशील, भरा. फिजिकल फोल्डओसाठी नोंदवले पिन तपशील नमल्या सभासदुंनी एखाद्या रोअर प्रमाणव्याचे क्रमांक भरावेत.
- डी) जर सिस्टीम मध्ये पिन तपशील उपलब्ध नसतील तर सिस्टीम सभासदुंना आघातन व वैधीकरण करण्यासाठी पिन कार्डची एक स्व-स्वांकीत प्रत अपलोड करण्यासाठी उधुकत कोत.
- ई) तुमच्या ई-मेल अँड्रेसस आणि मोबाईल क्रमांक पण.
- एफ) त्यानंतर सिस्टीम ही एजीएम सूचना प्राप्त करण्याकरीत ई-मेल अँड्रेससची पुढी कोत.
- ई-मेल अँड्रेसस यामुळे सादर केलेल्यानंतर, एएएसडीएल ई-व्हॉटिंग युजर आयडी आणि पासवर्डस आ. व. २०१९-२० माठी वार्षिक अहवाल व एजीएम सूचनेची एक प्रत ई-मेल कोत. कोणत्याही चौकशी करीत, सभासद cs@westsideindia.com किंवा evoting@trent-tata.com येथे लिहू शकतान. कंपनीला तिच्या सर्व सभासदुंना एजीएमच्या सूचनेत मादलेल्या सर्व ठारांवर त्यांची मते देण्यासाठी एनएसडीएलची रिपोर्ट ई-व्हॉटिंग सुविधा (रिपोर्ट ई-व्हॉटिंग) पुलवताना आनंद होत आहे. त्या निगम, कंपनी एजीएम मध्ये रिपोर्ट ई-व्हॉटिंग सिस्टीम मार्फत मतदानची सुविधा सुद्धा पुलवणार आहे. एजीएम पुर्वी रिपोर्ट ई-व्हॉटिंग/एजीएममध्ये रिपोर्ट ई-व्हॉटिंग साठीची तपशीलवार प्रक्रिया सूचनेत किती वईत. इलेक्ट्रॉनिक क्लीअरिंग वरिडिस किंवा अन्य कोणत्याही माध्यमामार्फत त्यांच्या बँक खात्यात घेट लाभांघ प्राप्त करण्यासाठी ज्यांनी त्यांचे मीडेट आघातन केले नसेल अशा प्रत्यक्ष प्रकारे रोअर्स धारण करणाऱ्या सभासदुंनी कृपया यानिवा, १८ जुलै, २०२० पर्यंत CS@KYC@tntarashwa.com येथे खालील तपशील/रुतवेवांची एक स्कॅनड प्रत पाठवावी.
- ए. तुमचे नाव, फोल्डओ क्रमांक, संपूर्ण पत्ता व ज्यामध्ये लाभांघ प्राप्त करायचा आहे त्या बँक खात्या संबंधातील खालील तपशील कळवणारे एक स्वासरी केलेले विनंती पत्र.
 - i) बँकेचे नाव आणि शाखा व बँक खाते प्रकार,
 - ii) कॉर्पोरेट सोल्युशंसच्या अंमलबजावणी नंतर तुमच्या बँकेने वाटप केलेला बँक खाते क्रमांक व प्रकार,
 - iii) ११ अंकी आयएएससी कोड

बी. सभासदुंचे किंवा संपुर्णपणे धारण केलेल्या रोअर्सच्या बाबतीत पहिल्या धारकाचे नाव अमलेल्या एड केलेल्या घनादेवाची स्व-स्वांकीत स्कॅनड प्रत.

सी. पिन कार्डची स्व-स्वांकीत स्कॅनड प्रत, आणि
डी. कंपनीकडे नोंद अमल्याप्रमाणे सभासदुंच्या पत्त्याच्या पुढ्याघ कोणत्याही दस्तावेजाची (जसे आधार कार्ड, ड्राफ्टिंग लाहसस, इलेकशन आयडेंटिटी कार्ड, पासपोर्ट), स्व-स्वांकीत स्कॅनड प्रत डिमिट स्वसगत रोअर्स धारण करणाऱ्या सभासदुंनी कृपया त्यांच्या संबंधित डिजिटलीट पॉर्टिसिंपरंस्टकडे त्यांचे इलेक्ट्रॉनिक बँक मीडेट आघातन करावे.

कोव्हीड-१९ चा उद्रेक ध्यानात घेऊन कोणत्याही सभासदुंच्या बँक तपशिलांची उपलब्धता नमल्यास कंपनी टपाल भेजा आणि अन्य कामकाज निवमित झाल्यावर अशा सभासदुंना टपालाने डिजिटल वॉटिंग/घनादेवा पाठवेल.

फायनांस अँड, २०२० जुलै, १ एप्रिल, २०२० पासून सभासदुंच्या हातात येणारे लाभांघ उत्पन्न करपण आहे आणि कंपनीने आवकर अधिनियम, १९६१ (आय टी अँड) मधील विहित तरांनी सभासदुंना प्रदान केलेल्या लाभांघामधून उद्धम कर कापणे (टीडीएस) अनस्यक आहे. सर्व साधारणपणे, टीडीएस आवस्यकतांचे पालन करणे शक्य व्हावे म्हणून सभासदुंनी कृपया त्यांच्या डीपीवकडे त्यांची निवाडी विधी, पिन, आयटी अँड प्रमाणे प्रवर्ण आघातन आणि/किंवा संपूर्ण करावे किंवा प्रत्यक्ष पद्धतीने धारण केलेल्या रोअर्सच्या बाबतीत यानिवा, १८ जुलै, २०२० पर्यंत ई-मेलने दस्तावेज पाठवून कंपनी/रजिस्ट्रारकडे आघातन करावेत. त्यांची तपशिलवार प्रक्रिया कंपनीची वेबसाईट www.westside.com वर उपलब्ध आहे.

ठिकाण: मुंबई
दिनांक: ०७ जुलै, २०२०

ट्रेड लिमिटेड माठी
एम. एम. सुली
कंपनी सेक्रेटरी

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my client named Mr. Amit Ravindra Tawde is owner of Flat no. 404, 4th Flr, A Wing, Riddhi Siddhi Park CHSL Village Kalwa Taluka & District Thane measuring about 415 Sq. Feet area lying, being and situated at Pakhadi Kharegaon, Kalwa West 400 605 constructed on the land bearing Survey No. 59, Hissa No. 3(P) bearing Society Reg. No. TNA/TNA/HSG/(TC)/15111 dated 22-10-2003 bearing share Certificate from 106 to 110. The said property was in the name of Mr. Ravindra Suryaji Tawde and he purchased the same from Mrs. Shree Developers vide an Agreement which is Registered in the office of the Sub-Registrar Thane city vide document no. TNA-1-439-2001 dated 05-02-2001. Mr. Ravindra Suryaji Tawde expired on 15-06-2015 and Mrs. Roshana Ravindra Tawde (First Mother of Mr. Amit Ravindra Tawde) expired on 26-09-1986 AND Mrs. Roshana Ravindra Tawde (Second Mother of Mr. Amit Ravindra Tawde) expired on 14-05-2007 leaving behind them Mr. Amit Ravindra Tawde(Son) as his only legal heir. Share Certificate of Flat No 404 bearing its Member Registration No 22 are still in the name of Mr. Amit Ravindra Tawde. Original Share Certificate have been misplaced by Mr. Amit Ravindra Tawde for which Affidavit was submitted to the Society Authorities dated 14-07-2015. Amit Ravindra Tawde is selling property to someone through an agreement.

If anyone finds the document or any person(s) having any claim in respect of the above referred property or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust, any gift deed, will, mortgage, or any type of claim in respect of above said property for claiming the title of the property, please file objection within 15 days from the date of publication of this notice. For filing of objection in writing, address is as below.

(Adv. Aditya H. Gade)
High Court, Mumbai
A.S. Associates,
401, Gajanan Commercial Complex
Above Global Business Centre,
Near Cidco Bus Stop, Thane West - 400 601

CENTRAL RAILWAY**CAMC FOR COMPUTERS AND PRINTERS**

Name of Work: Comprehensive Annual Maintenance Contract (CAMC) for Computers & Printers at TMMWRD for Two Years. **Tender Value:** ₹ 2,72,008.88 (Approx.). **Tender Closing Time:** 10/08/2020 at 15.00 hrs. **Website to Download/Upload Tender Documents:** For detailed information please visit www.ireps.gov.in
Tender Notice No. NK/TMMWRD/535/17/02/2020-21 Dated 04/07/2020

Railway Helpline 139

S. E. RAILWAY - TENDER

e-Tender Notice No. ELCONKGP-BLS-RNTL-G-20-11, dated 06.07.2020.
e-Tender is invited by Divisional Electrical Engineer (Con), S.E. Railway, Kharapur-721301 for and on behalf of the President of India for the following work. The tender has been uploaded on website www.ireps.gov.in. The e-tender will be closed at 12.00 hrs. on due date. **Brief Description of Work:** Power supply augmentation, Electrification & Modification of electrical general service works from Balasore to Ranital(L) cabin in connection with the work of 3rd line between Narayangarh and Bhadrak in Kharapur Division of S.E. Railway. **Cost :** ₹ 3,32,48,819/- **Completion Period :** 18 (eighteen) months. Interested Tenderers may visit website www.ireps.gov.in. [E-Tender->Works->View tenders->By ORGANISATION->IR-Electrical->SOUTH EASTERN RLY / DYCEE-C-KGP-ELECTRICAL] for full detail/description/specification of the tenders and submit their bids online. In no case manual tenders for these items will be accepted. **N.B.:** Prospective Bidders may regularly visit www.ireps.gov.in to participate in all tenders. **(PR-140)**

H. P. COTTON TEXTILE MILLS LTD

REGD OFFICE: 15th K.M. Stone, Delhi Road, Hisar 125044, Haryana
CIN : L18101HR1981PLC012274 Ph. No. 91-11-41540471, Fax: 91-11-49073410.
Website : www.hpthreads.com Email: info@hpthreads.com

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/FINANCIAL YEAR ENDED 31.03.2020

Particulars	Quarter ended		Year ended	
	31/03/2020 Refer No.1	31/03/2019 Refer No.2	31/03/2020 Audited	31/03/2019 Audited
1. Total Income from Operations	2498	2966	8363	9350
2. Net Profit / (Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary items	121	65	38	2
3. Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	121	65	38	2
4. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	89	41	34	(28)
5. Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	119	43	64	(26)
6. Paid-up equity Share Capital (Face Value of Rs. 10 each)	381	381	381	381
7. Other Equity	-	-	1519	1445
8. Earnings Per Share (of Rs.10/- each) (or continuing and discontinued operations)				
1. Basic (in Rs.)	2.34	1.07	0.90	(0.73)
2. Diluted (in Rs.)	2.34	1.07	0.90	(0.73)

Notes:
1. The above financial results of H.P. Cotton Textile Mills Limited ("the Company") have been reviewed by the audit committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 06th July, 2020.

2. The above is an extract of the detailed form of Quarterly and Year ended Audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Quarterly and Year ended Audited Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the company's website www.hpthreads.com.

3. The figures for the quarter ended March 31, 2020 and March 31, 2019 are the balancing figures in respect of the full financial year and published year to date figures up to the third quarter of years ended March 31, 2020 and March 31, 2019 respectively.

For H.P. Cotton Textile Mills Ltd.
Raghav Kumar Agarwal
Executive Director, CEO & CFO
DIN-02836610

Place: New Delhi
Date: July 07, 2020

National Peroxide Limited

CIN: L24299MH1954PLC009254
Registered Office: Neville House, J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai-400001
Head Office: C-1, Wadia International Centre, P. Budhkar Marg, Mumbai 400025
Tel: 022-66620000 • Website: www.naperol.com • Email: secretariat@naperol.com

NOTICE

NOTICE is hereby given, pursuant to Regulations 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Tuesday, July 14, 2020, to inter-alia:**

- consider and approve the Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2020.
- recommend dividend, if any, for the financial year ended March 31, 2020.

Further, the trading window as per the Company's Code of Conduct for Prevention of Insider Trading for Designated Persons, has been closed from April 1, 2020 till 48 hours after the Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2020 are made public.

This information is also available on the website of the Company at www.naperol.com and on the website of the Stock Exchange, BSE Ltd., at www.bseindia.com.

For National Peroxide Limited

Place: Mumbai (Chandukumar Parmar)
Date: July 07, 2020 Company Secretary

LLOYDS METALS**Lloyds Metals and Energy Limited**

Regd. Office: Plot No. A 1-2, MIDC Area, Ghugus, Dist. Chandrapur, 442 505, Maharashtra. Tel.: 07172 285099/103/398 Fax: 07172 285003.

Corporate Office: Trade World, "C" Wing, 16th Floor, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Panel, Mumbai-400 013. Tel.No.: 022- 6291 8111.

Fax No.: 022-6291 8260 CIN: L40300MH1977PLC019594

Website: www.lloyds.in Email: investor@lloyds.in

Notice is hereby given in compliance with Reg. 29(1) read with Reg. 47(1) (a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 14th July, 2020 through Video Conferencing. The meeting will inter-alia, consider and take on record the unaudited financial results for the quarter ended 30th June, 2020.

Further, pursuant to the provisions of the Securities and Exchange Board of India (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 and Company's Insider Trading Code of Conduct, the Trading Window for dealing in the Securities of the Company is closed for Designated Persons and their immediate relatives from 01st July, 2020 till 16th July, 2020 i.e. till the end of 48 hours after the declaration of financial results in the Board Meeting to be held on 14th July, 2020.

This information is also available on the website of BSE Ltd. (www.bseindia.com) and MSEI (www.mseil.in) where the Company's shares are listed and is also available on the website of the company viz www.lloyds.in

For Lloyds Metals and Energy Limited

Place: Mumbai (Sd/- Sneha Yezaikar)
Date: 07/07/2020 Company Secretary

Navi Mumbai Municipal Corporation

HEALTH DEPARTMENT
Short Tender- notice no. -NMMC/HEALTH/corona / 38 /2020
Details of Work :- tender for Purchase of surgical Material (COVID-19) for NMMC hospitals
Estimated Cost :- Rs. 22.85 lakhs
Details regarding above mentioned tender is available on Navi Mumbai Municipal Corporation web site www.nmmc.gov.in and www.nmmc.maharashtra.etenders.in renderers are require to note the same.
Last date for online bid preparation is 16/07/2020, 16.00 p.m.
Medical Officer of Health
NMMC RO PR Adv no./1884/2020 Navi Mumbai Municipal Corporation

ICICI Bank

ICICI Bank Limited
Registered Office: ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara, Gujarat- 390 007
Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Mumbai- 400 051
On behalf of ICICI Bank Ltd. Shop No. 5, and 6, Sai Plaza, Jawahar Rd., Opp. Railway Station, Ghatkopar East, Mumbai - 400 077. (SOL ID: 3935)
Dear Customer
We wish to inform you that w.e.f. August 22, 2020, we are relocating to a more spacious and convenient location. The address is as mentioned below:
Branch Address : ICICI Bank Ltd., (SOL ID: 1207)
Ground Floor, Unit No. 11 & 12, Neelkanth Regent, Pant Nagar, Ghatkopar (E), Mumbai - 400 075.
The movement of lockers to the new location is being arranged where you would be able to access them from August 22, 2020.
There would be no change in your account numbers or the security items issued to you.
Assuring you of the best services at all times.
Sincerely
Branch Manager
Ghatkopar - Jawahar Road Branch

ICICI Bank

ICICI Bank Limited
Registered Office: ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara, Gujarat- 390 007
Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Mumbai- 400 051
On behalf of ICICI Bank Ltd. Shop No. 5, Swastik Chamber, CST Road, Chembur, Mumbai - 400 071 (SOL ID: 4100)
Dear Customer
We wish to inform you that w.e.f. August 07, 2020, we are relocating to a more spacious and convenient location. The address is as mentioned below:
Branch Address : ICICI Bank Ltd., (SOL ID: 1208)
Shop No. 1, 2, 3, 4 Chauhan Apartment, V. N. Purav Marg, Sion, Trombay Road, Chembur Naka, Chembur, Mumbai - 400 071.
There would be no change in your account numbers or the security items issued to you.
Assuring you of the best services at all times.
Sincerely
Branch Manager
Chembur - Swastik Chamber Branch

BOOK YOUR COPY

Call 022 4027 5432
SMS reachbs to 57575
Email us at order@bsmail.in

Business Standard

Insight Out

KOVILPATTI LAKSHMI ROLLER FLOUR MILLS LIMITED

(formerly KLRFL Limited)
CIN : L15314TN1961PLC004674
Regd. Office : 75/8, Benares Cape Road, Gangaikondam, Tirunelveli- 627352, Tamilnadu
Tel: +91 462 248 6532
e-mail : ho@klrfl.in Web : www.klrfl.in

NOTICE OF POSTAL BALLOT / E-VOTING

Members are hereby informed that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and in terms of the General Circulars No.14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 22/2020 dated June 15, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA Circulars"), the Company has completed the dispatch of the Postal Ballot notice through e-mail to all its share holders, who have registered their e-mail IDs, on 7th July 2020 seeking consent of the members through voting by electronic means to transact the businesses as set out in the Postal Ballot Notice dated 26th June, 2020 in respect of the following Ordinary / Special resolutions:

1. Re-appointment of Sri. Suresh Jagannathan (DIN: 00011326) as Managing Director of the Company for a further period of 3 years effective from 12th March, 2021; and
2. Re-appointment of Mrs. Kalyani Jagannathan (DIN: 02371318) as an Independent Director of the Company for the second term of 5 consecutive years with effect from 16th September, 2020.

In pursuance of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the MCA Circulars, the Company has engaged the services of Link Intime India Private Limited ("LIPL") to provide e-voting facility to the members of the Company through instavote platform at the link <https://instavote.linkintime.co.in> for passing of the ordinary / special resolution(s) mentioned in the Postal Ballot Notice.

The postal ballot notice has been sent only through electronic mode to those members who have registered their e-mail addresses with the Company or with the Depositories. In compliance with the requirements of the MCA Circulars, the hard copy of the postal ballot notice along with postal ballot forms and pre-paid business envelope will not be sent to the shareholders for this postal ballot and the shareholders are requested to communicate their assent or dissent through the remote e-voting system only.

Therefore, those shareholders who have not yet registered their e-mail address are requested to get their e-mail addresses submitted by following the procedure as mentioned in the said postal ballot notice.

Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Friday, 03rd July 2020 only will be entitled to cast their votes by e-voting. The persons who are not members of the Company as on the cut-off date should treat this notice as informative only.

Members are requested to carefully read the instructions printed for voting through e-voting on the notice. Members are also requested to note the following:

1	Date of dispatch of the postal ballot notice through e-mail	07.07.2020
2	Date and time of commencement of remote e-voting/postal ballot	08.07.2020 at 9:00 AM
3	Date and time of the closure of remote e-voting/postal ballot (Remote e-voting facility will be disabled beyond this date and time)	06.08.2020 at 5:00 PM
4	Cut-off date for determining the members eligible for e-voting/postal ballot	03.07.2020

Mr.M.D.Selvaraj, FCS of M/s. MDS & Associates, Practicing Company Secretaries, Coimbatore has been appointed as the Scrutinizer for conducting the Postal Ballot voting process in a fair and transparent manner and for the purpose of ascertaining the majority. The results of the Postal Ballot e-voting shall be announced on or before 5.00 P.M on Saturday, 8th August, 2020 at the Registered Office of the Company and the same shall be intimated to the stock exchange where the shares of the Company are listed. The results shall also be displayed on the Company's website www.klrfl.in and the LIPL's website <https://instavote.linkintime.co.in>.

For any grievance/ queries relating to voting by electronic means, the shareholders are requested to write an e-mail at enotices@linkintime.co.in or call at Tel: +91 22 4918 8000 or contact Ms. Link Intime India Private Limited, "Surya", 35, Mayflower Avenue, Behind Senthil Nagar, Sowipalayam Road, Coimbatore 641028 or their telephone number +91 422-2314792 or Mr. S. Piramuthu, Company Secretary at the Company's Registered Office at 75/8, Benares Cape Road Gangaikondam 627 352; or Phone No: +91 462 2486532; or E-mail ID : cosec@klrfl.in

The Notice of the Postal Ballot is available on the Company's website www.klrfl.in, LIPL's website <https://instavote.linkintime.co.in> and on the websites of the BSE Limited www.bseindia.com.

By Order of the Board
For Kovilpatti Lakshmi Roller Flour Mills Limited
Sd/-
Place : Gangaikondam S.Piramuthu
Date : 07.07.2020 Company Secretary

MAHAVITARAN

MAHAVITARAN
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd.
CIN: L40109MH2005SGC153645

TENDER NOTICE

Tenders are invited in prescribed form as per e-tendering (CPA website), duly superscribing tender No, due date, opening date and time are invited for following.

Tender No.: MMD/T-HTM1-02/0720 for New suppliers (On Two Bid System) for procurement of 11 & 22/0.433 KV, 100 KVA, Three Phase, Oil Immersed without CSP Feature with Energy Efficiency Level - II as per IS 1180/2014 (Star 1) Distribution Transformers as below:

- Quantity** - 11/0.433 KV, 100 KVA Distribution Transformers - 1066 nos.
22/0.433 KV, 100 KVA Distribution Transformers - 194 nos.
- 1) Estimate Amount: Rs. 1780 Lakhs
 - 2) Cost of tender documents: Rs. 29,500/- (including GST)
 - 3) Due date & Time (Hrs.) for Submission of Tender: On 24.07.2020 upto 15:00 Hours
 - 4) Due date & Time (Hrs.) for Opening of Tender: On 24.07.2020 at 15:30 Hours
 - 5) Date & Time for Pre-Bid Meeting: On 13.07.2020 at 11:00 Hours
 - 6) Contact person/Tender to be submitted to: The Chief Engineer (MMD), MSEDCL.

1st Floor, "Prakashgad", Bandra (East), Mumbai-51, Maharashtra. For further details please visit our website: <https://cpa1.mahadis.com/in/>

Chief Engineer (MMD)

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL BENCH AT MUMBAI**COMPANY SCHEME APPLICATION NO. 1001 OF 2020**

IN THE MATTER OF the Companies Act, 2013;

AND

IN THE MATTER OF Sections 230 to 232 of the Companies Act, 2013;

AND

IN THE MATTER OF Sanofi Pasteur India Private Limited;

IN THE MATTER OF Scheme of Amalgamation of Sanofi - Synthelabo (India) Private Limited (The First Transferee Company) and Sanofi Pasteur India Private Limited (The Second Transferee Company) with Sanofi Healthcare India Private Limited (The Transferee Company) and their respective shareholders.

Sanofi Pasteur India Private Limited,
CIN:U24232MH1996PTC205997, Company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at Sanofi House, C.T.S.-117 B, L & T Business Park, Saki Vihar Road, Powai Mumbai - 400072, Maharashtra, India.

...Second Transferee Company

NOTICE OF THE MEETING OF EQUITY SHAREHOLDERS AND PREFERENCE SHAREHOLDERS

NOTICE is hereby given that by an order dated June 22, 2020 the Mumbai Bench of the National Company Law Tribunal ("the Tribunal") has directed the meetings of equity shareholders and preference shareholders of **Sanofi Pasteur India Private Limited** (the "Applicant Company") to be held at 11.00 a.m. and 11.30 a.m. respectively, at Sanofi House, CTS No.117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai 400072, Maharashtra, India via video conferencing on Monday, August 10, 2020, for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification, the proposed Scheme of Amalgamation of Sanofi - Synthelabo (India) Private Limited (The First Transferee Company) and Sanofi Pasteur India Private Limited (The Second Transferee Company) with Sanofi Healthcare India Private Limited (The Transferee Company) and their respective shareholders (the "Scheme").

In pursuance of the said order and as directed therein further notice is hereby given that a meeting(s) of the equity shareholders and preference shareholders of the Applicant Company will be held at 11.00 a.m. and 11.30 a.m. respectively, at Sanofi House, CTS No.117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai 400072, Maharashtra, India via video conferencing on Monday, August 10, 2020, at which time the said equity shareholders and preference shareholders are requested to attend said meeting(s) via video conferencing through Zoom facility.

Copies of the Scheme, and of the explanatory statement under Section 230 can be obtained free of charge from the Applicant Company by a persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy, provided that all proxies in the prescribed form are deposited at the registered office of the Applicant Company at not later than 48 hours before the meeting via email / registered post / courier / hand delivery. Copies of the Scheme, the explanatory statement and the forms of proxy can be obtained free of charge at the registered office of the Applicant Company / via email by sending a request for the same to Ms. Kiran Advani at KiranAdvani@sanofi.com.

The Tribunal has appointed Mr. Subhjit Patil (DIN: 08634609), Director failing him Ms. Annapurna Das (DIN: 08634664), Director, Director of the Applicant Company as the Chairperson for the Meeting(s) of equity shareholders and preference shareholders respectively.

The Scheme, if approved by the said meeting(s), will be subject to the subsequent approval of the Tribunal.

Dated this 8th day of July, 2020.

Sd/- Annapurna Das (DIN: 08634664)
Chairperson Appointed for the meeting

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL BENCH AT MUMBAI**COMPANY SCHEME APPLICATION NO. 1003 OF 2020**

IN THE MATTER OF the Companies Act, 2013;

AND

IN THE MATTER OF Sections 230 to 232 of the Companies Act, 2013;

AND

IN THE MATTER OF Sanofi - Synthelabo (India) Private Limited;

IN THE MATTER OF Scheme of Amalgamation of Sanofi - Synthelabo (India) Private Limited (The First Transferee Company) and Sanofi Pasteur India Private Limited (The Second Transferee Company) with Sanofi Healthcare India Private Limited (The Transferee Company) and their respective shareholders.

Sanofi - Synthelabo (India) Private Limited,
CIN: U24230MH2002PTC137682, Company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at Sanofi House, C.T.S.-117 B, L & T Business Park, Saki Vihar Road, Powai Mumbai - 400072, Maharashtra, India.

...First Transferee Company

NOTICE OF THE MEETING OF EQUITY SHAREHOLDERS

NOTICE is hereby given that by an order dated June 22, 2020 the Mumbai Bench of the National Company Law Tribunal ("the Tribunal") has directed a meeting of equity shareholders of **Sanofi - Synthelabo (India) Private Limited** (the "Applicant Company") to be held at Sanofi House, CTS No.117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai 400072, Maharashtra, India via video conferencing on Monday, August 10, 2020, at 10.00 a.m. for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification, the proposed Scheme of Amalgamation of Sanofi - Synthelabo (India) Private Limited (The First Transferee Company) and Sanofi Pasteur India Private Limited (The Second Transferee Company) with Sanofi Healthcare India Private Limited (The Transferee Company) and their respective shareholders (the "Scheme").

In pursuance of the said order and as directed therein further notice is hereby given that a meeting of the equity shareholders of the Applicant Company will be held at Sanofi House, CTS No.117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai 400072, Maharashtra, India via video conferencing on Monday, August 10, 2020, at 10.00 a.m. at which time the said equity shareholders are requested to attend said meeting via video conferencing through Zoom facility.

Copies of the Scheme, and of the explanatory statement under Section 230 can be obtained free of charge from the Applicant Company by a persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy, provided that all proxies in the prescribed form are deposited at the registered office of the Applicant Company at not later than 48 hours before the meeting via email / registered post / courier / hand delivery. Copies of the Scheme, the explanatory statement and the forms of proxy can be obtained free of charge at the registered office of the Applicant Company / via email by sending a request for the same to Ms. Deepa Shah at Deepa.Shah@sanofi.com.

The Tribunal has appointed Mr. Charities Billard (DIN: 08173583), Director failing him Mr. Rajaram Narayanan (DIN: 02977405), Director of the Applicant Company as the Chairperson for the Meeting of equity shareholders.

The Scheme, if approved by the said meeting, will be subject to the subsequent approval of the Tribunal.

Dated this 8th day of July, 2020.

Sd/- Rajaram Narayanan (DIN: 02977405)
Chairman appointed for the meeting

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL BENCH AT MUMBAI

CHANGE OF NAME

NOTE

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I, MALKU MOHD EJAJ MOHD BASHIR HAVE CHANGED MY NAME TO EZAZ BASHIR QURESHI AS PER AADHAR CARD. CL-184

I HAVE CHANGED MY NAME FROM ADEDAADULLI JABBAR SHEIKH TO ADEBA ABDUL JABBAR SHAIKH AS PER AADHAR CARD NUMBER 7413 1426 2877 CL-303

I HAVE CHANGED MY NAME FROM HAIDER ALI JAFFER ALI SHAIKH TO HAIDER ALI JAFFER ALI SHAIKH AS PER AFFIDAVIT CL-465

I HAVE CHANGED MY NAME FROM SHABIR MULLA YUSUFALI PALITANAWALA TO SHABIR YUSUFALI PALITANAWALA AS PER DOCUMENTS CL-465 A

I HAVE CHANGED MY NAME FROM PUKAR YADAVA TO RAMPUKAR YADAV AS PER AADHAR CARD No: 8197 9110 5657. CL-580

I HAVE CHANGED MY NAME FROM FRANCIS MARSHAL GONSALVES TO FRANK MARSHAL GONSALVES AS PER AFFIDAVIT. CL-809

I HAVE CHANGED MY NAME FROM GEORGE CANDICE VALENI LIFRA EDNA TO CANDICE VALENI GEORGE AS PER DOCUMENTS. CL-809 A

I HAVE CHANGED MY NAME FROM DATTATRAY YASHWANT MALAKAR TO DATTU YASHWANT MALAKAR AS PER AFFIDAVIT. CL-809 B

I HAVE CHANGED MY NAME FROM KHALIFA SALMABEN GULAMNABI TO SALMA SUBHANI TAILOR AS PER DOCUMENTS. CL-809 C

I HAVE CHANGED MY NAME FROM HUSSEN FARIDALI VASHAYA TO HUSSAIN FARIDALI VASAYA AS PER DOCUMENTS. CL-809 D

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD SIDDIQUE SALMAAN/MOHD SIDDIQUE SALMAN SHETHWALA TO MOHAMMED SIDDIQUE MOHAMMED SALMAN SHETHWALA AS PER DOCUMENT. CL-901

I HAVE CHANGED MY NAME FROM SALMAAN MOHD KASAM SHETHWALA/SALMAN SHETHWALA TO MOHAMMED SIDDIQUE MOHAMMED SALMAN SHETHWALA AS PER DOCUMENT. CL-901 A

I HAVE CHANGED MY NAME FROM MISBAH SALMAAN SHETHWALA/MISBAH SALMAN SHETHWALA TO MISBAH MOHAMMED SALMAN SHETHWALA AS PER DOCUMENT. CL-901 B

I HAVE CHANGED MY NAME FROM HUSSAIN RIZVI TO SAYYED NIYAZ RIZVI AS PER DOCUMENT. CL-901 C

I HAVE CHANGED MY NAME FROM YASMIN ABDUL HAMEED TO YASMIN KHAN VIDE DOCUMENTS. CL-A

I HAVE CHANGED MY NAME FROM AQEELA ABDUL HAMEED TO AQEELA KHAN VIDE DOCUMENTS. CL-B

PUBLIC NOTICE

THE NOTICE is hereby given that my client has agreed to purchase/acquire from (i) Jitender Surender Thapar, residing at 5/A/10, Tolaram Nagar Cooperative Housing Society Ltd., Chembur Colony, Mumbai-400 074, (ii) Vinay Surender Thapar and (iii) Poonam Vinay Thapar, both residing at 5/A/3, Tolaram Nagar Co-operative Housing Society Ltd., Chembur Colony, Mumbai-400 074, Five (5) fully paid-up shares of the face value of Rs.50/- (Rupees Fifty only) each, bearing Distinctive Nos.86 to 90 (both inclusive) issued under Share Certificate No. 19, by Shivnam Co-operative Housing Society Ltd. and ownership right, title and interest in Shop No.4, admeasuring about 257 square feet of carpet area, on Ground Floor of the building known as "Shivnam, D-Wing" of Shivnam Co-operative Housing Society Ltd. situated at Mahtany Park Complex, Mahul - Ghatkopar Road, now known as R. C. Marg, Aziz Baug, Chembur, Mumbai - 400 074 and more particularly described in the Schedule hereunder written.

All or any person/persons having or claiming any right, title, benefit and/or interest whatsoever in respect of the above Shares and the Shop, by way of sale, exchange, mortgage, charge, gift, lease, trust, possession, inheritance, lien, easement, bequest or otherwise howsoever, is/are hereby requested to make the same known in writing along with notarized true copies of all the documents in support of the claim, to and at the office of the undersigned, within a period of 15 days from the date of publication hereof, failing which all such claims, right, title and interest if any, shall be considered waived and/or abandoned with notice.

SCHEDULE

Shop No.4, admeasuring about 257 sq. ft. (carpet area) on the Ground Floor of the Building "Shivnam, D-Wing", situated at Mahtany Park Complex, Mahul -Ghatkopar Road, now known as R. C. Marg, Aziz Baug, Chembur, Mumbai -400 074, lying and being on plot of land bearing CTS Nos.130 and 131, Survey No.24, Hissa Nos.1 & 3 of Marvli Village, Taluka Kuria, in the Registration District and Sub-District of Mumbai Suburban and 5 (five) fully paid up shares of Rs.50/- each bearing Distinctive Nos.86 to 90 (both inclusive) under Share Certificate No. 19 dated 22nd August, 2007 issued by Shivnam Co-operative Housing Society Ltd.

Sd/-
Jayesh R. Vyas,
Advocate, High Court, Bombay
106, Vikas Building,
11, Bank Street,
Fort, Mumbai - 400 001
Mobile: 9820969225
Place: Mumbai
Date: 08.07.2020

DELTA CORP LIMITED
Regd. Off:- 10, Kumar Place, 2408, General Thimayya Road, Pune - 411 001 • CIN No. L65493PN1990PLC058817 • Tel No. 91-22-40794700 • Fax No. 91-22-40794777 • Email ID: secretarial@deltain.com • Website: www.deltacorp.in

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (Listing Regulations) that pursuant to Regulation 33 of the Listing Regulations, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Tuesday, 14th of July, 2020** inter alia, to consider, approve and take on record Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended **30th June, 2020**.

Further, Pursuant to our letter dated **30th day of June, 2020** to Stock Exchanges and in compliance with the Code of Conduct of the Company under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in the securities of the Company, shall remain closed for all the Directors and other persons covered under the Code, till 48 hours after communication of aforesaid Un-audited Financial Results to the Stock Exchanges.

The information contained in this Notice is also available on the website of the Company i.e. www.deltacorp.in and also on the website of the Stock Exchanges, where shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For Delta Corp Limited
Sd/-
Dilip Vaidya
Company Secretary & GM - Secretarial
FCS No. 7750

Place: Mumbai
Date: 06th July, 2020

IIITL GROUP
INDUSTRIAL INVESTMENT TRUST LIMITED
CIN: L65990MH1933PLC001998
Regd. Office: Rajabhadur Mansion, 2nd Flr., 28, B.S. Marg, Mumbai-1
Tel: (+91) 22-43250100, Fax: (+91) 22-22651105
Email: iiitl@iiitgroup.com, Website: www.iiitgroup.com

Notice to Shareholders
For Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account (As per Section 124(6) of the Companies Act, 2013)

In terms of requirements of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), the Company is required to transfer the shares, in respect of which the dividend remains unpaid or unclaimed for a period of 7 (seven) consecutive years or more to the Investor Education and Protection Fund (IEPF) Account established by the Central Government.

The Company has sent individual communication to the concerned shareholders who have not encashed the final dividend for the financial year 2012-2013 and all subsequent dividends declared and paid by the Company, which are liable to be transferred to IEPF Account as per the said Rules.

A list of such shareholders along with their folio number or DP ID-Client ID, who have not encashed their dividends for the last seven consecutive years and whose shares are therefore liable for transfer to the IEPF demat account, is displayed on the website of the Company at <http://www.iiitgroup.com/newStatic/InvestorRelations.aspx>

Shareholders are requested to forward the requisite documents as mentioned in said communication to the Company's Registrar and Share Transfer Agent on or before October 05, 2020, to claim the shares and unclaimed dividend amount(s). Notice is hereby given that in the absence of receipt of a valid claim by the shareholder, the Company would be transferring the said shares to IEPF Account without further notice in accordance with the requirement of said Rules.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amounts and shares transferred to IEPF pursuant to the IEPF Rules. The concerned shareholders may note that, upon such transfer, they can thereafter claim their said shares alongwith dividend(s) from IEPF by making an application online to the IEPF Authority in form IEPF - 5, for which details are available at www.iepf.gov.in. Please note that all subsequent corporate benefits accruing on such shareholding shall also be credited in favour of the IEPF demat account.

For further information, concerned shareholders may contact the Company at iiitl@iiitgroup.com or Link Intime India Private Limited, (Registrar and Share Transfer Agent) Unit: Industrial Investment Trust Limited at C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083, Tel: 022-49186000 / 49186270 quoting the reference folio no. / demat account no.

For Industrial Investment Trust Limited
Sd/-
Cumli Banerjee
CEO & Company Secretary

Place: Mumbai
Date: 07/07/2020

ELANTAS Beck India Ltd.
(CIN: L24222PN1956PLC134746)
Regd. Office: 147, Mumbai-Pune Road, Pimpri, Pune 411018.
Tel: 020-67190606 | Email: Abhijit.Tikekar@atlana.com
Website: <https://www.elantas.com/beck-india>

NOTICE

Notice is hereby given that, pursuant to regulation 29 read with regulation 47 and other applicable Regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 28th July 2020, Inter-alia, to consider and approve the unaudited Financial Results of the Company for the second quarter and half year ended 30 June 2020.

This intimation is also available on the website of the Company at www.elantas.com and on the website of the stock exchange at www.bseindia.com, where the shares of the Company are listed.

For ELANTAS Beck India Limited
Sd/-
Abhijit Tikekar
Head Legal & Company Secretary
(M. No. 20213)

Date : 7th July 2020
Place : Pune

ESSEL PROPACK LIMITED
Regd. Office: P.O. Vasindi, Taluka Shahapur, Thane 421604, Maharashtra.
Tel: +91 9673333971/9882. CIN: L74959MH1982PLC028947
Corporate Office: Top Floor, Times Tower, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013. Tel: +91 22 2481 9000/9200. Fax: +91 22 49653137
complianceofficer@epglglobal.com, www.esselpropack.com

NOTICE TO SHAREHOLDERS

Notice is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM or meeting) of the members of Essel Propack Limited (the Company) will be held on Thursday, 06 August 2020, at 11:30 a.m. via electronic means / video conferencing (VC). Annual Report for the financial year 2019-20 and the Notice convening the AGM containing the ordinary and special businesses together with the statement pursuant to section 102 of the Companies Act, 2013 (the Act) will be sent by email on or around 08 July 2020, to those Shareholders whose email IDs are registered with the Company / Depository Participants (DP). Aforesaid documents are also available on the Company's website www.esselpropack.com. Person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on 31 July 2020 (cut-off date) shall be entitled for remote e-voting or e-voting during the meeting. Any members holding shares in physical / electronic mode and have not registered their email ID with the Company / DP may send their request to the company for obtaining an e-copy of the AGM Notice along with Annual Report on complianceofficer@epglglobal.com quoting their name and folio number. Members who wish to register their email ID may refer notes to AGM notice for detailed instructions. Members who do not vote by remote e-voting can vote at the meeting, facility to vote at the meeting through e-voting will be made available.

Notice is also hereby given that pursuant to applicable regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/70 dated 12 May 2020, and provisions of Ministry of Corporate Affairs General Circular No. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 08 April 2020, 13 April 2020 and 05 May 2020 respectively, the Record Date shall be 31 July 2020 for the purpose of determining the entitlement of shareholders to the dividend, to be declared at the AGM. Dividend, if approved at the AGM will be credited to the bank account of all those members who have registered their Bank details with their DP / Company. Members who wish to register their bank account details may refer notes to AGM notice for detailed instructions.

The Company is pleased to provide remote e-voting facility (e-voting) to its members enabling them to cast their vote electronically for all the resolutions as set out in the AGM Notice. Details of instructions for e-voting are given in AGM Notice, which will be sent through prescribed mode. The AGM notice is also available on Company's website www.esselpropack.com, Bombay Stock Exchange ("BSE"), The National Stock Exchange of India ("NSE") and on NSDL's website <https://www.evoting.nsdl.com>. The e-voting period shall commence on 03 August 2020 (9:00 a.m.) and ends on 05 August 2020 (5:00 p.m.). During this period, shareholders of the Company, holding equity shares as on the cut-off date, may cast their vote electronically. E-voting shall not be allowed beyond the said date and time. Person, who has acquired shares of the Company after sending of the Notice/Annual Report and hold such shares on cut-off date, may send a requisition to Company Secretary at corporate office for obtaining login ID and password for e-voting or voting at the AGM and may send a requisition for e-copy of the Annual Report and Notice convening the AGM. Member may participate in the AGM even after exercising his right to vote through e-voting but shall not be entitled to vote again at the meeting. The Company shall provide e-voting facility to enable members to cast their vote during the meeting.

For detailed instructions pertaining to e-voting and Technical Assistance for attending AGM, members may please refer the notes given in the AGM Notice. For any guidance or grievances about e-voting, members may refer the Frequently Ask Questions (FAQ) and e-voting manual for members at the Downloads Section of <https://www.evoting.nsdl.com> or call on toll free no. 1800222990 or contact Mr. Suresh Savaliya, Company Secretary at Corporate office on 022 24819000/9200 or complianceofficer@epglglobal.com

Place: Mumbai
Date : 07 July 2020

FOR ESSEL PROPACK LIMITED
Sd/-
Suresh Savaliya
Head-Legal & Company Secretary

APPENDIX - 16
[Under Bye-law No. 35]

The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital / Property of the society, MR. MAHESH F. TEJWANI Member of Jay Bharat C. H. S. Ltd., having address at 3rd and 5th Road, Khar (West), Mumbai - 400 052 and holding Plot No. 11-E, expired on 0 9 / 0 8 / 2 0 1 9 . The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said Shares and interest of the Deceased Member in the Capital / Property of the Society within a period of 15 (Fifteen) days from the publication of this Notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of Shares and Interest of the Deceased Member in the Capital / Property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims / objections, if any, received by the Society for transfer of Shares and Interest of the Deceased Member in the Capital / Property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the Registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Secretary with the Secretary of the Society between 10:00 A.M. to 6:00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place: Mumbai
Date: 08/07/2020

For JAY BHARAT C.H.S. Ltd.,
Sd/-
(Hon. Secretary)

PUBLIC NOTICE
BEFORE PURCHASE OF PROPERTY

Please take notice that MR. SACHIN S. SHANKAR CHILLE AND MRS. SHWETA C. HANDE RAKA KHEDEKAR ALIAS SHWETA SACHIN CHILLE, both adults, Indian inhabitant of Mumbai, (hereinafter referred to as "my clients") has entered into negotiations with 1. MR. VISHWANATHAN RAMACHANDRAN, 2. MR. RAJESH K. MENKARI, 3. MR. GOPAL K. KRISHNAN, 5. MR. PUDUGRAMAM VISHWANATHAN RAMACHANDRAN, 6. MR. RAJESH K. MENKARI, 7. MR. GANESH VISHWANATHAN IYER, AND 7. MR. PUDUGRAMAM VISHWANATHAN IYER, 8. HARIHARAN PUTHIRAN (herein after referred to as the "other party") for the purchase of the Flat No. 1 area admeasuring about 520 Sq. ft. Carpet, on Ground floor of building known as "Gauri Giridhar Co-operative Housing Society Ltd., Plot No.49, S.S. III, Pestom Sagar, Chembur, Mumbai-400089, lying and being on plot of land bearing C.T.S. No. 647, Village Chembur, Taluka Kuria, Mumbai Suburban District, (herein after referred to as the "said property"), owned and occupied by the "other party", and more particularly described in the "Schedule of property" written hereunder and the said negotiations have reached the final stage of culmination. In view of the above, my client hereby gives a notice to the public at large and calls upon all or any person/s who have any right, title, interest in the "said property" prejudicial to the interest of the "other party" and who have already filed any suit, claim, dispute, petition, appeal or other legal proceedings or obtained any decree, award or other order concerning the subject matter of the "said property" or who intend to file any such proceedings as described above for the said property, to file the same with the undersigned within a period of fifteen days of the date of publication of this notice, failing which "my client" will presume that there are no adverse claims or objections concerning the "said property" exist or if they do exist, they stand waived herewith, and in such event "my client" will proceed to complete the transaction of sale as envisaged by both the parties. So please be advised.

SCHEDULE OF PROPERTY
Flat No. 1, area admeasuring about 520 Sq. ft. Carpet, on Ground floor of building known as "Gauri Giridhar Co-operative Housing Society Ltd., Plot No.49, S.S. III, Pestom Sagar, Chembur, Mumbai-400089, lying and being on plot of land bearing C.T.S. No. 647, Village Chembur, Taluka Kuria, Mumbai Suburban District, Date: 8th July 2020 Place: Mumbai.

Chandrasekhar Pal (Advocate, High Court) Of Address: 108, Rajabhadur Arcade, Near Amberkar Garden, Chembur, Mumbai-400071

ELANTAS Beck India Ltd.
(CIN: L24222PN1956PLC134746)
Regd. Office: 147, Mumbai-Pune Road, Pimpri, Pune 411018.
Tel: 020-67190606 | Email: Abhijit.Tikekar@atlana.com
Website: <https://www.elantas.com/beck-india>

NOTICE

Notice is hereby given that, pursuant to regulation 29 read with regulation 47 and other applicable Regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 28th July 2020, Inter-alia, to consider and approve the unaudited Financial Results of the Company for the second quarter and half year ended 30 June 2020.

This intimation is also available on the website of the Company at www.elantas.com and on the website of the stock exchange at www.bseindia.com, where the shares of the Company are listed.

For ELANTAS Beck India Limited
Sd/-
Abhijit Tikekar
Head Legal & Company Secretary
(M. No. 20213)

Date : 7th July 2020
Place : Pune

TRENT LIMITED
Corporate Identity No.: L24240MH1952ZPLC008951;
Registered Office: Bombay House, 24, Horni Mody Street, Mumbai 400 001;
Corporate Office: Trent House, G Block, Plot No. C-60, Besides CITI Bank, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051; Tel: (91-22) 6700 8090;
E-mail: investorrelations@trent-lata.com; Website: www.westside.com.

NOTICE

This is to inform that in the view of the outbreak of the Covid-19 pandemic, the 68th Annual General Meeting (AGM) of Trent Limited (the Company) will be convened through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and the rules made thereunder, read with General Circulars dated 8th April 2020, 13th April 2020 and 5th May 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular No. 17/2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circular).

The 68th AGM of the Members of the Company will be held at 3.00 p.m. (IST) on Thursday, 6th August 2020 through VC/OAVM facility provided by the National Securities Depositories Limited (NSDL) to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. The e-copy of 68th Annual Report of the Company for the Financial Year 2019-20 along with the Notice of the AGM will be available on the website of the Company at www.westside.com, on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and on the websites of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility ONLY, the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the 68th AGM of the Company in person to ensure compliance with the directives issued by the government authorities with respect to Covid-19. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

The Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar & Transfer Agents (Registrar)/Depository Participants (DPs). As per the MCA Circulars and the SEBI Circular, no physical copies of the Notice of AGM and Annual Report will be sent to any Member. Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below, before 5:00 p.m. (IST) on Thursday, 30th July 2020, for registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and Annual Report electronically and to receive login ID and password for e-voting: **Process to be followed for registration of e-mail address is as follows:**

- Visit the link <https://green.trentdarashaw.com/green/events/loginId>
- Select the company name viz. Trent Limited
- Enter the DP ID & Client ID/Physical Folio Number and PAN details. In the event the PAN details are not available on record for Physical Folio, Member to enter one of the share certificates numbers.
- If PAN details are not available in the system, the system will prompt the Member to upload a self-attested copy of the PAN card for updation and authentication
- Enter your e-mail address and mobile number
- The system will then confirm the e-mail address for receiving this AGM Notice

After successful submission of the e-mail address, NSDL will e-mail a copy of the AGM Notice and Annual Report for FY 2019-20 along with the e-voting User ID and Password. In case of any queries, Members may write to csq-unit@tsrdarashaw.com or evoting@nsdl.co.in.

The Company is pleased to provide remote e-voting facility (remote e-voting) of NSDL to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of voting through remote e-voting system during the AGM. Detailed procedure for remote e-voting before the AGM/remote e-voting during the AGM will be provided in the Notice.

Members holding shares in physical form who have not updated their mandate for receiving the dividends directly in their bank accounts are requested to update their Clearing Service or any other means as requested to send a scanned copy of the following details/documents at Csq-KYC@tsrdarashaw.com latest by Saturday, 18th July 2020:

- a signed request letter mentioning your name, folio number, complete address and following details relating to bank account in which the dividend is to be received
- Name and Branch of Bank and Bank Account type;
- Bank Account Number and type allotted by your bank after implementation of Core Banking Solutions;
- 11 digit IFSC Code

b. self-attested scanned copy of cancelled cheque bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly;

c. self-attested scanned copy of the PAN Card; and

d. self-attested scanned copy of any document (such as Aadhaar Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company.

Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with their respective Depository Participants.

In view of the outbreak of Covid-19, in case of non-availability of the bank details of any Member, the Company shall dispatch the dividend warrant/cheque by post to such Member, upon normalisation of postal services and other activities. Pursuant to the Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of the Members w.e.f. 1st April 2020 and the Company is required to deduct tax at source (TDS) from dividend paid to the Members at prescribed rates in the Income Tax Act, 1961 (the IT Act). In general, to enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and/or update their Residential Status, PAN, Category as per the IT Act with their DPs or in case shares are held in physical form with the Company/Registrar by sending documents through e-mail by Saturday, 18th July 2020. The detailed process of the same is available on the Company's website www.westside.com.

For Trent Limited
Sd/-
M. M. Surti
Company Secretary

Place : Mumbai
Date : 07th July 2020

PUBLIC NOTICE
NOTICE THAT Mr. Ravinder H. Upadhyay and Mrs. Laxmi R. Upadhyay presently the owner of property being Flat no 202 admeasuring 560Sq. fts Super Built up area on the 2nd Floor, in the building known as 'C/8' of 'Nigiri' Gardens Residential Complex" constructed on the land in sector-24 C.B.D. (earlier Nerul) admeasuring about 4050 Sq.mtrs pertaining to Revenue Village - Nerul, Taluka (Now Sector 24, C.B.D.0 and Dist Thane Mr. Ravinder H. Upadhyay and Mrs Laxmi R. Upadhyay had purchased the said property vide Original Agreement for sale dated 08.08.1997 executed between Mr. Anupam Singh and Mr. Ravinder H. Upadhyay and Mrs Laxmi R. Upadhyay. However the link document i.e. Original Agreement for sale dated 06.03.1995 executed between M/s Kailash Nath & Associates "the Builders" therein and Smt. Usha Singh and Mr. Anupam Singh along with Original Registration receipt dated 09.03.1995 under serial no 1089-1995 issued by Sub Registrar, Thane have been illegitimately lost or misplaced and not traceable till date. Any Person who finds the said Document should intimate undersigned and Any person, Bank, Financial institution, and/or any organization who has/have any claim in respect of the said Flat or in part thereof, by the way of lease, lien, gift, license, in heritance, sale, exchange, easement, Mortgage, charge, or otherwise, howsoever should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specifically stating therein the exact nature of same claim, if any together, with documentary evidence within 8 days of the publication of this notice. In case No Objections are received within the aforesaid time it shall be presumed that there is no claimant to aforesaid documents.

ADV. PURNIMA PANDIT,
206, Biryah House 265 Perin
Nariman Street,
Fort, Mumbai-400 001

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the public that Mr. Madhu Prakash Sharma have agreed to sell/transfer their residential flat no. 306, 3rd Floor, Building No. 2, Rajendra Kripa Co - Op Housing Society Ltd. (Manish Darshan), situated at Village Sahar, Taluka Andheri in Mumbai Suburban District, bearing survey No. 27, Hissa No. 1,7 & 5(part), C.T.S. No. 188 & 192, J.B. Nagar, Andheri - East, Mumbai - 400 059 with share certificate no. 136, having distinctive no. 2551 to 2580 (both inclusive). The society hereby invites claims or objections from any member, person, bank, financial institutions or corporate body, etc. having interest in said capital / property of the society within 15 days of the publication of this public notice, with copies of such documents and other proofs, if any, in respect of his / her claims / objections to transfer the said flat. If no claim or objection is received within the stipulated period, the transfer will be effected as per the existing laws without giving any further notice.

Date: 08.07.2020 For Rajendra Kripa Co-Op
Place: Andheri (E), Hsg. Society Ltd.
Mumbai Hon. Secretary

APPENDIX - 16
[Under Bye-law No. 35]

The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital / Property of the society, MR. MAHESH F. TEJWANI Member of Jay Bharat C. H. S. Ltd., having address at 3rd and 5th Road, Khar (West), Mumbai - 400 052 and holding Plot No. 11-E, expired on 0 9 / 0 8 / 2 0 1 9 . The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said Shares and interest of the Deceased Member in the Capital / Property of the Society within a period of 15 (Fifteen) days from the publication of this Notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of Shares and Interest of the Deceased Member in the Capital / Property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims / objections, if any, received by the Society for transfer of Shares and Interest of the Deceased Member in the Capital / Property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the Registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Secretary with the Secretary of the Society between 10:00 A.M. to 6:00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place: Mumbai
Date: 08/07/2020

For MAHESHWAR GANGA C.H.S.Ltd.,
Sd/-
(Hon. Secretary)

SOUTH CENTRAL RAILWAY
Follow us on www.scrindianrailways.gov.in
Details of the Tender Notices of C Railway can be seen on our website: www.scrindianrailways.gov.in

e-procurement Tender
Notice No.173 Dt. 06/07/2020

The following tenders and corrigendum notice have been floated through e-Procurement. Tenderers are requested to visit the web-site www.irops.gov.in and submit their offers. It may be noted that the offers submitted manually or on paper will not be accepted. Offers sent by post are not entertained:

- Tender No. : TMC2019095**
Description : supply of Modulators, Encoders, Tamping action counters, etc., for the use of Track Machines
Due Date : 23/07/2020 15:30
- Tender No. : TMC2019096**
Description : Procurement of Transducers and Potentiometers for the use of Track machines
Due Date : 23/07/2020 15:30
- Tender No. : TMC2019097**
Description : Supply of Hyd. Adopters, Hyd. Pipe Reducers, Hyd. Cap Nut (Female Dummy) and Elbow Adopters etc., for the use of Track Machines
Due Date : 23/07/2020 15:30
- Tender No. : TMC2019098**
Description : Procurement of Relays, Micro fuse, Circuit Breakers, Proximity Switch, etc., for the use of Track Machines
Due Date : 27/07/2020 15:30
- Tender No. : TMC2019099**
Description : supply of Screen Floors, U Clamps and Wear Plates for the use of Track Machines
Due Date : 27/07/2020 15:30
- Tender No. : TMC2019100**
Description : Procurement of Side Members, Dredger station, Ballast Brush, Side walls, Wings, etc., for the use of Track Machines
Due Date : 27/07/2020 15:30
- Tender No. : TMC2019104**
Description : Procurement of Hook Bush, Damping Blocks Torque Arm Supports, Synchronizing Shafts, Simplex and Duplex chains for the use of Track Machines
Due Date : 27/07/2020 15:30
- Tender No. : TMC2019101**
Description : Procurement of Cone Bearing, Rod, Bush, Intermediate bearing, etc., for the use of Track Machines
Due Date : 29/07/2020 15:30
- Tender No. : TMC2019102**
Description : Procurement of Bolts, Pins, Connecting pieces, Pull cables, flanges, etc., for the use of Track Machine
Due Date : 29/07/2020 15:30
- Tender No. : TMC2019103**
Description : Procurement of Dredger Drum sprockets, Toothed Disc, Guide plate, Supports, etc., for the use of Track Machines
Due Date : 29/07/2020 15:30
- Tender No. : TMC2019105**
Description : Procurement of Axle and Oil Pumps, etc., for the use of Track Machines.
Due Date : 04/08/2020 15:30

For complete details please refer www.irops.gov.in.

Dy. Chief Engineer/TM/HO/Secunderabad
A0844/20

For further tender conditions / details and for downloading the tender documents, Please visit website at <http://www.irops.gov.in> or www.scr.indianrailways.gov.in

HINDOOSTAN MILLS LTD.
CIN: L17121MH1904PLC195
Registered & Admn. Off.: Sir Vithaldas Chambers, 16, Mumbai Samachar Marg, Mumbai 400 001.

